



कार्यकारी अभियंता,
परीवर्तन व्यवस्थापन, ई-प्रशासन,
ई-जलसेवा प्रकल्प व्यवस्थापन कार्यालय,
जलसंपत्ती भवन, कोथरुड, पुणे- ४११ ०३८
दुरध्वनी: ०२०-२५४६८९८२, फॅक्स: ०२०-
२५४४५७६३
ई-मेल: eecm.pmo@wrd.maharashtra.gov.in



महाराष्ट्र शासन
जलसंपदा विभाग

(फक्त ई-मेल द्वारे) जा.क्र.: पी.एम.ओ./४०१/२०१४

दिनांक:- २५/११/२०१४

प्रति,

सर्व मा. कार्यकारी संचालक / मा. महासंचालक

सर्व मा. मुख्य अभियंता

विषय:-	जलसंपदा विभागांतर्गत असलेल्या सर्व अधिकारी / कर्मचारी यांचेकरीता ई-सेवा पुस्तक ही प्रणाली राबविणेबाबत
संदर्भ:-	१) जलसंपदा विभाग, शासन निर्णय क्र. ई प्रशा-२०१४/(२५१/१४)/लपा-१, दि. ११/११/२०१४ २) कोयना संकल्पचित्र मंडळ, पुणे यांचे पत्र क्र. ३०२८/२०१४, दि. ११/११/२०१४ ३) दि. २५/११/२०१४ रोजी मुख्य अभियंता व सहसचिव, मंत्रालय, मुंबई यांचेशी दृकश्राव्य माध्यमाद्वारे झालेली चर्चा

संदर्भिय शासन निर्णय क्र. १ च्या अनुषंगाने जलसंपदा विभागातील सर्व कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी यांचे सेवा विषयक माहितीकरीता “ई-सेवा पुस्तक” ही प्रणाली अनिवार्य केलेली आहे. सदर ई-सेवा पुस्तक प्रणाली राबविण्यासाठी संदर्भिय पत्र क्र. २ अन्वये सविस्तर सुचना निर्गमित केल्या आहेत. या पत्रान्वये मुख्य अभियंता यांचेस्तरावरून त्यांचे व त्यांचे अधिनस्त कार्यालयांची ई-सेवा पुस्तक प्रणालीमध्ये नोंदणी करून, कार्यरत अभियंते / कर्मचारी यांची माहिती भरणे याबाबत विहित प्रमाणपत्र दि. २९/११/२०१४ पर्यंत या कार्यालयास पाठविण्यात यावे, असे कळविण्यात आले होते.

तथापि, सदर प्रणालीमध्ये विहित माहिती भरण्यास वेळ लागत असल्याने क्षेत्रीय स्तरावरून सदर प्रणालीमध्ये माहिती भरणेबाबत मुदतवाढ मिळावी, अशा स्वरूपाची मागणी होत होती. या अनुषंगाने संदर्भ क्र. ३ अन्वये झालेल्या चर्चेनुसार याबाबत सदर कार्यवाही पार पाडण्यास्तव दि. ८/१२/२०१४ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.

या अनुषंगाने विनंती करण्यात येते की संदर्भिय पत्र क्र. २ नुसार या कार्यालयास सादर करावयाचे प्रपत्र दि. ०८/१२/२०१४ पर्यंत या कार्यालयास eecm.pmo@wrd.maharashtra.gov.in या ई-मेलवर पाठविण्यात यावे. या नंतर या कामास मुदतवाढ मिळणार नाही, करीता याबाबत संबंधितांना आदेशित करून, आवश्यक ती कार्यवाही पुर्ण करण्याबाबत सुचित करावे ही विनंती.

सहपत्र:- निरंक

श्री. प्रविण कोल्हे,
कार्यकारी अभियंता,
परीवर्तन व्यवस्थापन, ई-प्रशासन

प्रतिलिपी:-

- १) मा. प्रधान सचिव, (जसंवि), जलसंपदा विभाग, मंत्रालय मुंबई (लक्षवेध: डॉ. संजय बेलसरे, उपसचिव) यांना माहितीस्तव सविनय सादर.
- २) सर्व अधिक्षक अभियंता, जलसंपदा विभाग, यांना माहितीस्तव सविनय सादर.
- ३) सर्व कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग, यांना माहितीस्तव समादराने अग्रेषित.